

कलम ४ (१) (बी) (xi)

नवी मुंबई महानगरपालिका येथील जी विभाग, ऐरोली कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल

याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र.	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
१	२	३	४	५	६
		निरंक		निरंक	

कलम ४ (१) (बी) (xii)

नमुना (अ)

नवी मुंबई महानगरपालिका येथील जी विभाग, ऐरोली कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती वर्षासाठी प्रकाशित करणे

कार्यक्रमाचे नाव
 लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
 लाभ मिळण्यासाठीच्या अटी
 लाभ मिळण्यासाठी कार्यपद्धती
 पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
 कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती
 अनुदान वाटपाची कार्यपद्धती
 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम
 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
 इतर शुल्क
 विनंती अर्जाचा नमुना
 सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज / दाखले)

जोड कागदपत्राचा नमुना
 कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकान्याचे पदनाम
 तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी (उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
 लाभार्थीची यादी खालील नमुन्यात.

कलम ४ (१) (बी) (xii)

नमुना (ब)

नवी मुंबई महानगरपालिका येथील जी विभाग, ऐरोली कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदान / लाभ यांची रक्कम / स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
१	२	३	४	५
		निरंक		

कलम ४ (१) (बी) (xiii)

नवी मुंबई महानगरपालिका येथील जी विभाग, ऐरोली कार्यालयातील मिळणाऱ्या / सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार

अ.क्र.	परवानाधारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांक पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत माहिती
१	२	३	४	५	६	७	८
			निरंक				

प्रकार उदा. जड वाहनाचा परवाना तर दुचाकी / चार चाकी / जड वाहन इ. चा तपशील.

विस्तृत माहिती-विषयावर परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असलयास सर्वे नं. आवश्यक आहे. इ.